

प्रबंधक The Manager लिस्टिंग विभाग Listing Department नेशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लि. National Stock Exchange of India Ltd. एक्सचेंज प्लाज़ा, सी-1, ब्लॉक जी, Exchange Plaza, C-1, Block G, बांद्रा-कुर्ला कॉम्पलेक्स, बांद्रा पूर्व Bandra Kurla Complex Bandra, East, मुंबई, महाराष्ट्र - 400051 Mumbai, Maharashtra- 400051

(भारत सरकार का उद्यम, रक्षा मंत्रालय) पंजीकृत कार्यालय : आउटर रिंग रोड, नागवारा, बेंगलूर - 560 045, भारत Bharat Electronics Limited

(Govt. of India Enterprise, Ministry of Defence) Registered Office : Outer Ring Road, Nagavara, Bangalore - 560 045, INDIA. CIN: L32309KA1954GOI000787

टितीफैक्स/Telefax : +91 (80) 25039266 ई-मेल/E-mail : secretary@bel.co.in वेब/Web : www.bel-india.in

सं.No. 17565/6/SE/NSEC/SEC

दिनांक/ Date: 21.05.2024

महोदय / महोदया, Dear Sir/Madam,

विषय - समाचार पत्र प्रकाशन - **31.03.2024** को समाप्त तिमाही और वर्ष के लिए स्टैंडअलोन और समेकित लेखा परीक्षित वित्तीय परिणामों का सार।

Sub: Newspaper Publication - Extracts of Standalone & Consolidated Audited Financial Results for the quarter and year ended 31.03.2024.

सेबी (एलओडीआर) विनियम, 2015 के विनियम 47 के अनुसार, कृपया 31 मार्च, 2024 को समाप्त तिमाही और वर्ष के स्टैंडअलोन और समेकित लेखा परीक्षित वित्तीय परिणामों के सार' के संबंध में बिजनेस स्टैंडर्ड (अंग्रेजी और हिंदी, सभी संस्करण) और प्रजावाणी (कन्नड़, बेंगलूरु संस्करण) में प्रकाशित समाचार पत्र प्रकाशन की क्लिपिंग संलग्न पाएं।

Pursuant to Regulation 47 of the SEBI (LODR) Regulations, 2015, please find enclosed herewith clipping of newspaper publication published in Business Standard (English and Hindi, all editions) and Prajavani (Kannada, Bengaluru edition), regarding 'Extracts of Standalone & Consolidated Audited Financial Results for the quarter and year ended 31<sup>st</sup>March, 2024'.

सूचना व अभिलेख हेतु। This is for your information and record.

सधन्यवाद / Thanking you,

भवदीय/Yours faithfully, कृते भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड For Bharat Electronics Limited

एस श्रीनिवास / S Sreenivas कंपनी सचिव / Company Secretary

संलग्न- यथा उपरोक्त।/ Encls: As stated above.



# **ODISHA GRAMYA BANK**

PLANNING DEPARTMENT
HEAD OFFICE: GANDAMUNDA,
PO: KHANDAGIRI, BHUBANESWAR-751030
Application is invited from interested Organisations for appointment of consultant for GST CONSULTANT for

he Bank.

For details of the eligibility, scope, terms and conditions, please visit our website www.odishabank.in

General Manager



## NOTICE OF POSTAL BALLOT

Members are hereby informed that Notice of Postal Ballot along with an Explanatory Statement was sent on 20th May 2024 in electronic form to all shareholders of the Company who have registered their enaulists with the Company or Depository as on Friday, 17h May 2024 (cut-off data) for approving a special business by means of Postal Ballot only by outing through e-volting.

Postal Ballact only by voting through e-voting. Pressant to Section 110 of the Companies Act, 2013 read with Rule 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (the Rules) and in accordance the relaxation granted by the Minstry of Corporate Affaire wide is circulars, the said motice has been sent seeking the agrowed of the members for appointment of Shi Devidere Kumar Signals are a Independent Deceder of the Company by way of a Special resolution through e-Postal to the very process. The Robitor of Postal ballact is enabled on the verbal signal www.indbankontine.com and website of COSL, www.evotingindia.com and also on the relevant section of websites of 85E tod and 16E Ltd where the Company's shares are lated.

The Company has engaged the services of CDSL to provide the e-voting facilities. Procedure for e-voting is mentioned in detail in the notice of the Postal ballot.

The Evoting will commence on Wednesday, 2and May 2024, 9 AM and ends on Thursday, 20th June 2024, 5 PM. Evoting module will be disabled thereafter and will not available for voting. Membase who have not nevered the Notice may dowleded the same from the Website of the Company or may request for an electronic copy by willing to investorage/indibankonite.com The Company has appointed Shri. Surian Parthasarthy, Partner of Mis. SPAP & Associates, Practicing Company Secretains, Chemna as Scrittinise for conducting the Postal Ballot and e-voting process in a fair and transparent manner.

E-Voting results will be announced within two working days from the date of end of e-voting. The results will be placed on the website of the Company and a copy of the same will be submitted with both the stock exchanges.

For any queries or issues regarding e-voting shall be addressed to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, (CDS1). Central Depostory Services (India). Limited, A. Wing, 23th Floror, Marafben Huster, Madalaki Mill Compounds, N. M. osishi Warg, Lover Paral (East), Mumbal - 400013 or seed an email to helpdesk.evoting@iddslindia.com or call at Toll Fer No. 15000 225 53.

Date: 20.05.2024

Chitra.MA Company Secretary

### BHAGYANAGAR PROPERTIES LIMITED

CIN: L70102TG2006PLC050010

Registered Office: Sy.no. 221 - 224 Part, Vattinagulapally, Rajendranaga
Mandal, Rangareddi, Hyderabad, Telangana, India, 500032.

Tel: 040 - 27845119, E-mail: cs@surana.com
Wahsite: www.phanwanagronpafis.com

Tel: 649 - 2784519, E-mail: cs@guranu.com
MOTICE OF THE EXTRA CROINARY CSEVERAL MEETING
REMOTE CHARLES AND A CONTROL OF THE STANDARY CONTROL
REMOTE EXTRA CROINARY CSEVERAL MEETING
Remote EXTRA CROINARY CSEVERAL MEETING
Remote Control of the Standary Control
Sta

manner to compare the compared to the NACA Crossians') issued by the interference with the shrinessed drouben before state (NACA) or contained with the shrinessed drouben before state of the compared to the

2024 (out-off date). The render evolting period shall commence on Monday, 10°4,une, 2024 at 0.9.0 MM (ST) and shall end on Thursday, 13°4,une, 2024 at 0.9.00 PM (ST) duming the landord, members may cest their vote decronically. The entrote evoting modulus shall be disabled by KFin thereafter. Those members, who shall be present in the SEGM through VOGAW facility and had not cast their votes on the Resolutio brough remote a-voting, shall be slight to vote through remote e-voting system.

Old through vacuum, shall be eligible to vote through remove a voting, shall be eligible to vote through remove a voting, shall be eligible to vote through remove a voting shall be expended by the control of the EGM may be a material by the vote as gain. The remove the control of the eligible to the eligible of the eligible to vote a significant of the eligible of

defed min Frei Ivi. sense or two.

Af Password for casting the volces
see of any quenes / grievenos, your may refer the Frequently Asked Questions
see of any quenes / grievenos, you may refer the Frequently Asked Questions
job frementers and e-volting User Memail available at the download sector
free) or may contact Mr. Laift Kurser Thanks, Severbarial Dept., at the registerie
free) or may contact Mr. Laift Kurser Thanks, Severbarial Dept., at the registerie
free) or may contact Mr. Laift Kurser Thanks, Severbarial Dept., at the registerie
free) or may contact Mr. Laift Kurser Thanks, Severbarial Dept., at the registerie
free) or may contact Mr. Laift Kurser Thanks, Severbarial Dept., at the registerie
free) or free of the Company at Contact Mr. Laift Severbaria
defends of the EGM is a wailable on the website of the company at
both dept. The Company at the contact Mr. Laift Severbarian Severbarian Severbarian
free BHACYANAGAR PROPERTIES LIMITEE
for BHACYANAGAR PROPERTIES LIMITEE

Sd/-NARENDER SURANA DIRECTOR DIN: 00075086

# ALPHA GEO (INDIA) LIMITED

Extract of Audited Consolidated Financial Results the Quarter and Year ended March 31, 2024

S. No.	Particulars	For the Quarter ended 31.03.2024	For the Quarter ended 31.12.2023	For the Quarter ended 31.03.2023	For the Year ended 31.03.2024	For the Year ended 31.03.2023
1	Total income from operations	5188.93	3924.47	1411.75	9866.83	6594.97
2	Profit / (loss) for the period (before Tax, exceptional and/or extraordinary items)	1426.74	474.75	(130.64)	1176.35	1786.18
3	Profit / (loss) for the period before tax (after exceptional and/or extraordinary items)	706.16	474.75	(130.64)	455.77	1786.18
4	Net Profit / (loss) for the period after tax (after exceptional and/or extraordinary items)	406.57	455.57	(102.86)	104.57	1299.16
5	Total comprehensive income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	391.85	457.72	(122.20)	138.83	1660.99
6	Equity share capital (Paid up)	636.48	636.48	636.48	636.48	636.48
7	Reserves (excluding Revaluation Reserve)				27243.87	27680.91
8	Earnings per share of Rs. 10/- each (for continuing and discontinued operations):					
	Basic:	6.24	6.22	(1.61)	0.60	20.43
$\neg$	Diluted:	6.24	6.22	(1.61)	0.60	20.43

Particulars	For the Quarter ended 31.03.2024	For the Quarter ended 31.12.2023	For the Quarter ended 31.03.2023	For the Year ended 31.03.2024	For the Year ended 31.03.2023
Total revenue from operations	4204.83	2315.45	1411.75	7273.71	6594.97
Profit before tax from continuing operations	1396.00	392.81	(53.69)	1111.52	2025.36
Profit after tax from continuing operations	1103.12	440.63	(25.91)	834.03	1538.34
Profit / (loss) from discontinuing operations					-
Other comprehensive income (net of tax)	(22.92)	0.12	11.21	(19.99)	10.94
Total comprehensive income	1080.20	440.75	(14.70)	814.04	1549.28

The detailed Statement of Standalone Audited Financial Results for the quarter and year ended March 31, 2024 is available on the Stock Exchange Websites-www.nseindia.com; www.bseindia.com and also at the Company's websiter www.alphageoindia.com Alphageoindia.com For Alphageo (India) Limited Dinesh Alla

Chairman and Managing Director

### APOLLO PIPES LIMITED

CIN: L65999DL1985PLC022723

Registered Office: 37, Hargobind Enclave, Vikas Marg, Delhi-110092

Corporate Office: A-140, Sector-136, Nolda, Gautam Buddha Nagar, Uttar Prade

Extract Of Audited Standalone Financial Results For The Quarter And Year Ended March 31, 2024

(₹ In Lacs except EPS								
		Quarte	r ended	Year ended				
S. No.	Particulars	31.03.2024	31.03.2023	31.03.2024	31.03.2023			
140.		(Un-audited)	(Un-audited)	(Audited)	(Audited)			
1	Total Income from Operations	24,611.51	25,265.35	98,104.24	91,648.71			
2	EBIDTA	2524.27	3,014.63	9925.42	6999.44			
3	Net Profit/(Loss) for the period	1,542.47	2,014.82	6,444.25	3,273.74			
1 1	(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)							
4	Net Profit/(Loss) for the period before Tax	1,542.47	2,014.82	6,444.25	3,273.74			
	(after Exceptional and/or Extraordinary items)							
5	Net Profit/(Loss) for the period after Tax	651.67	1,502.76	4,243.94	2,391.49			
1	(after Exceptional and/or Extraordinary items)				1			
6	Total Comprehensive income for the period	647.27	1,502.76	5,260.70	5,573.90			
7	Equity Share Capital	3,935.32	3,932.82	3,935.32	3,932.82			
8	Other Equity			53,449.38	41,788.84			
9	Earnings Per Share (face value of ₹ 10/- each							
1 1	not annualised for quarterly figures)							
1 1	Basic:	1.65	3.82	10.78	6.08			
1 1	Diluted:	1.62	3.82	10.54	6.08			

lotes:
1. Brief of Audited Consolidated Financial Results for the quarter and year ended March 31, 2024

			(₹ In Lacs except EP\$)
		Quarter ended	Year ended
	Particulars	31.03.2024	31.03.2024
		(Un-audited)	(Audited)
г	Income from Operations	25,592.45	99,085.18
l	Profit Before Tax	1.580.79	6.482.58
L	Profit After Tax	690.00	4,282.26

Profit After Tax 04000 4 282 295 During the quater under review, the Parent Company acquired 53.57 %, stake in Kisan Mouldings Limited on March 26, 2024. Honce previous period figures are not applicable. The above is an extract of the detailed format of Quarterly Annual Financial Results filled with the Stock Exchanges under Regulation 32 of the SEBI (Listing Obligations and Discosoure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Annual Financial Results are available on the velocities of the Stock Exchanges i.e. https://www.sebindia.com and not the Company's website of the Stock Exchanges i.e. https://www.sebindia.com and history.www.sebindia.com and

For Apollo Pipes Limited Chairman & Managing Directo

6

**Defence Electronics and beyond** 



'Har Ek Kaam Desh Ke Naam'



BHARAT ELECTRONICS LIMITED (A Govt. of India Enterprise under the Ministry of Defence) (CIN: L32309KA1954G0I000787)

Registered & Corporate Office: Outer Ring Road, Nagavara, Bengaluru - 560 045. E-mail: secretary@bel.co.in. Website: www.bel-india.in. Ph: 080-25039300. Fax: 080-25039266

Extract of Standalone and Consolidated Audited Financial Results for the quarter and year ended 31.03.2024

: Noida : May 20, 2024

		Standalone				Consolidated					
SI.		Quarter ended		Year ended		Quarter ended			Year ended		
No	Particulars	31.03.2024	31.12.2023	31.03.2023	31.03.2024	31.03.2023	31.03.2024	31.12.2023	31.03.2023	31.03.2024	31.03.2023
		(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Aud	lited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Aud	lited)
1.	Total revenue from operations	8,52,854	4,13,669	6,45,658	20,16,939	17,64,620	8,56,408	4,16,216	6,47,912	20,26,824	17,73,444
2.	Net profit for the period before tax and exceptional items	2,38,561	1,17,226	1,78,149	5,33,456	3,98,488	2,39,007	1,13,195	1,78,156	5,26,621	3,92,291
3.	Net profit for the period before tax after exceptional items	2,38,561	1,17,226	1,78,149	5,33,456	3,98,488	2,39,007	1,13,195	1,78,156	5,26,621	3,92,291
4.	Net profit for the period after tax and exceptional items	1,78,352	89,330	1,36,536	4,02,000	3,00,667	1,79,667	86,026	1,38,201	3,98,524	2,98,624
5.	Total comprehensive income for the period [comprising profit for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	1,69,698	85,688	1,17,082	3,96,236	2,84,043	1,71,005	82,383	1,18,768	3,92,752	2,82,022
6.	Paid up equity share capital	73,098	73,098	73,098	73,098	73,098	73,098	73,098	73,098	73,098	73,098
7.	Other equity excluding revaluation reserves	-	-	-	15,35,141	12,85,10 <b>1</b>	-	-	-	15,59,549	13,13,065
8.	Earnings per share (of ₹ 1/- each not annualised) (for continuing and discontinued operations) Basic & diluted (in ₹)	2.44	1.22	1.86	5.50	4.11	2.46	1.17	1.90	5.45	4.09

- 1. The above is an extract of the detailed format of Quarterly / Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended. The full format of the Quarterly / Annual Financial Results are available on the Stock Exchange Websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and on Company's website (www.bel-india.in).
- 2. The above statement of Financial Results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at the meeting held on 20" May, 2024.

For and on behalf of Board of Directors

Bhanu Prakash Srivastava Chairman & Managing Director (Additional Charge)

Place: Darieeling Date: 20th May, 2024

ABHEY Oswal

## **Oswal Agro Mills Limited**

CIN: £15319PB1979PLC012267

Corporate Office: 7<sup>th</sup> Floor, Antriksh Bhawan, 22, Kasturba Gandhi Marg, New Delhi-110001;

## Extract of the Audited Standalone Financial Results for the Quarter and Year ended 31\* March, 2024

(Amount in ₹ Lai								
	Standalone							
	C	uarter Endec	1	Year Ended				
Particulars	31.03.2024 (Audited)	31.12.2023 (Unaudited)	31.03.2023 (Audited)	31.03.2024 (Audited)	31.03.2023 (Audited)			
Total Income from Operations	61.50	44.15	2,316.23	186.73	2,795.34			
Net Profit/(Loss) for the period/year before exceptional item and tax	180.18	72.42	87.25	393.36	1,603.73			
Net Profit/(Loss) for the period/year after exceptional item (before tax)	177.65	72.42	87.25	390.83	1,603.73			
Net Profit/(Loss) for the period/year after tax	(33.82)	105.07	(200.43)	175.36	938.17			
Total Comprehensive income for the period/year [comprising profit/(loss) for the period/year (after tax) and Other comprehensive income (after tax)]	(26.48)	105.11	(133.76)	182.81	995.67			
Paid up Equity Share Capital (Face Value of ₹10/- each)	13,423.48	13,423.48	13,423.48	13,423.48	13,423.48			
Other equity (excluding revaluation reserves) as shown in the Audited Balance Sheet	-	-		47,242.26	47,059.45			
Basic and Diluted Earnings per share (Face Value of ₹10/- each)	(0.03)	0.08	(0.15)	0.13	0.70			

Note: The above is an extract of the detailed format of the Quarterly and Year ended Standaione Audited Financial results filed with the stock exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulations, 2015. The full format of the Financial results are available on the stock exchange website www.besindia.com and www.nschondia.com and on the Company's website www.oswalagromilis.com. Figures for the quarters ended 31 March 2024 and 31 March 2023 are the balancing ligures between audited figures of the full filancial year and the revewed year to date figures upon the third quarter of the respective financial years.

For Oswal Agro Mills Limited

Extract of the Audited Consolidated Financial Results for the Quarter and Year ended 31st March, 2024

				(Amoun	tin ₹ Lakh)			
Consolidated								
	G	uarter Endec	1	Year E	nded			
Particulars	31.03.2024 (Audited)	31.12.2023 (Unaudited)	31.03.2023 (Audited)	31.03.2024 (Audited)	31.03.2023 (Audited)			
Total Income from Operations	61.50	44.15	2,316.23	186.73	2,795.34			
Net Profit/(Loss) for the period/year before exceptional item and tax	180.18	72.42	87.25	393.36	1,603.73			
Net Profit/(Loss) for the period/year after exceptional item (before tax)	177.65	72.42	87.25	390.83	1,603.73			
Profit for the period/Year after tax but before share of net profit of investments accounted for using equity method	(33.82)	105.07	(200.43)	175.36	938.17			
Net Profit/(Loss) for the period/year after tax	114.20	(16.57)	(188.50)	457.34	2,387.71			
Total Comprehensive income for the period/year [comprising profit/(loss) for the period/year (after tax) and Other comprehensive income (after tax)]	132.32	(16.53)	(139.89)	475.60	2,445.24			
Paid up Equity Share Capital (Face Value of ₹10/- each)	13,423.48	13,423.48	13,423.48	13,423.48	13,423.48			
Other equity (excluding revaluation reserves) as shown in the Audited Balance Sheet	-	-		70,343.64	69,868.04			
Basic and Diluted Earnings per share (Face Value of ₹10/- each)	0.09	(0.01)	(0.14)	0.34	1.78			

the Audited Balance sneet
Basic and Diluted Earnings per share (Face Value of ₹10/- each) 0.09 (0.01) (0.14) 0.34 1.78
Note:-The above is an extract of the detailed format of the Quarterly and Year Ended Consolidated Audited Financial results flied with the stock exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulations, 2015. The full format of the Financial results are available on the stock exchange website www.bselndia.com and www.nseindia.com and also on the Company's website www.oswalagromills.com. Figures for the quarters ended 31 March 2024 and 31 March 2023 are the balancing figures between audited figures for the full financial year and the reviewed year to date figures upto the third quarter of the respective financial years and the reviewed year to date figures upto the third quarter of the respective financial years

For Oswal Agro Mills Limited soll.

B N Gupta

Date: -20.05.2024
Place: - New Delhi

CEO and Mybol Time Director
DIN: 00562338

B N Gupta CEO and Whole Time Director DIN: 00562338













**ಮಂಗಳವಾರದ** ಉಷಾಂಶ 29°

ಹವಾಮಾನ ಮುನೂಚನೆ ಮೋಡ ಕವಿದ ವಾತಾವರ: ಇರಲಿದ್ದು, ಗುಡುಗು ಸಹಿತ ಮಳೆಯಾಗುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ

29° 22

30° 23° ಸೋಮವಾರದ ಹವಾಮಾನ : ಗರಿಷ್ಠ 29° ಕನಿಷ್ಠ 21° ಪ್ರಚಾತಿಕಾ ಮಾಣಿ

ಮಂಗಳವಾರ • ಮೇ 21, 2024

🌞 ಸೂರ್ಯೋದಯ: 5:53 ಸೂರ್ಯಾಸ್ತ : 6:39 🏀 ಚಂದ್ರೋದಯ: ಸಂ. 4:02 ಚಂದ್ರಾಸ್ತ: ಬೆ. 3:24

ಅಂಜಲಿ ಕೊಲೆ ಪ್ರಕರಣದ ತನಿಖೆ ಸಿಐಡಿಗೆ ವಹಿಸಲು ಸದ್ಯದಲ್ಲೇ ಆದೇಶ: ಜೆ. ಪರಮೇಶ್ವರ

# ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರದ ಅವಧಿಯಲ್ಲೇ ಹೆಚ್ಚು ಕೊಲೆ'

ಹುಬ್ಬಳ್ಳಿ: 'ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರದ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ಈ ವರ್ಷದ ಜನವರಿ 1ರಿಂದ ಏಪ್ರಿಲ್ 23ರವರೆಗೆ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ 430 ಕೊಲೆ ನಡೆದಿವೆ ಎಂದು ಬಿಜೆಪಿಯವರು ಆರೋಪಿಸಿದ್ದಾರೆ. ಅದರೆ, ಈ ಹಿಂದೆ ಅವರ ಸರ್ಕಾರದ ಅವಧಿಯಲಿ ಹೆಚು ಕೊಲೆಗಳು ನಡೆದಿವೆ' ಎಂದು ಗೃಹ

ಸಚಿವ ಜಿ.ಪರಮೇಶ್ವರ ಹೇಳಿದರು. 'ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರದ ಜನವರಿ 1ರಿಂದ ಏಪ್ರಿಲ್ 23ರವೆಗಿನ ಅವಧಿಯಲ್ಲಿ 2021ರಲ್ಲಿ 449, 2022ರಲ್ಲಿ 466 ಮತ್ತು 2023ರಲಿ 431 ಕೊಲೆ ನಡೆದಿವೆ. ಯಾರ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚು ಕೊಲೆಗಳು ನಡೆದಿವೆ ಎಂಬುದನ್ನು ಈ ಅಂಕಿ ಅಂಶಗಳೇ ಹೇಳುತ್ತವೆ' ಎಂದು ಅವರು ಸೋಮವಾರ ಸುದ್ದಿಗಾರರಿಗೆ ತಿಳಿಸಿದರು. 'ರಾಜ್ಯದಲಿ ಕಾನೂನು ಸುವ್ಯವಸೆ

ರಾಜ್ಯಬಲ್ಲ ರಾಜ್ಯಬಲ್ಲ ರಾಜ್ಯಬಲ್ಲ ಶುಸಿದಿಲ್ಲ. ಗಣೇಶ ಉತ್ರವ, ಹೋಕಿ, ಈದ್ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಗಲಭೆ ನಡೆದಿಲ್ಲ. ಲೋಕಸಭಾ ಚುನಾವಣೆ ವೇಟೆಯಲ್ಲೂ ನಡೆದಿಲ್ಲ. ಹೆಚ್ಚಿನ ಪೊಲೀಸ್ ಸಿಬ್ಬಂದಿ ಬಳಸಿ, ಕಾನೂನು ಸುವ್ಯವನ್ನೆ ಕಾಪಾಡಲಾಗಿದೆ' ಎಂದು ಅವರು ಸಮರ್ಥಿಸಿಕೊಂಡರು.



ಹುಬ್ಬಳ್ಳಿಯಲ್ಲಿ ಸೋಮವಾರ ಅಂಜಲಿ ಅಂಬಿಗೇರ ಅವರ ಮನೆಗೆ ಭೇಟಿ ನೀಡಿದ ಸಚಿವ ಜಿ.ಪರಮೇಶ್ವರ ಅವರು ಕುಟುಂಬ ಸದಸ್ಯರಿಗೆ ಸಾಂತ್ವನ ಹೇಳಿದರು. ಶಾಸಕ ಪ್ರಸಾದ ಆಬ್ಬಯ್ಯ, ಪಾಲಿಕೆ ಸದಸ್ಯ ನಿರಂಜನಯ್ಯ ಹಿರೇಮಠ ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು

ಸದ್ಯದಲೇ ಅದೇಶ ಹೊರಡಿಸಲಾಗು-ವುದು. ನೇಹಾ ಮತ್ತು ಅಂಜಲಿ ಅವರ ಕೊಲೆ ಪ್ರಕರಣಗಳನ್ನು ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ಗಂಭೀರವಾಗಿ ಪರಿಗಣಿಸಿದೆ. ನಿಷ್ಪಕ್ಷಪಾತ ತನಿಖೆ ನಡೆಯಬೇಕು ಹಾಗೂ ಕೊಲೆಗಾರರಿಗೆ ಕಠಿಣ ಶಿಕ್ಷೆಯಾಗಬೇಕು

'ಕಡು ಬಡನರಾದ ಅಂಜಲಿ 'ಹುಬ್ಬಳ್ಳಿಯಲ್ಲಿ ನಡೆದ ಅಂಜಲಿ ಕುಟುಂಬದವರು ತಮಗೆ ಮನೆ, ಒಬ್ಬ ಅಂಬಿಗೇರ ಕೊಲೆ ಪ್ರಕರಣದ ಸಹೋದರಿಗೆ ಸರ್ಕಾರಿ ಉದ್ಯೋಗ

ಕೊಡಿ ಮತ್ತು ಆರ್ಥಿಕ ನೆರವು ಕೋರಿದ್ದಾರೆ. ಈಗ ಚುನಾವಣಾ ನೀತಿ ಸಂಹಿತೆ ಇರುವುದರಿಂದ ಏನನ್ನೂ ಹೇಳಲ್ಲ. ನೀತಿ ಸಂಹಿತೆ ಮುಗಿದ ಬಳಿಕ ಇದರ ಬಗ್ಗೆ ತೀರ್ಮಾನಿಸಲಾಗುವುದು'

ಎಂದರು. ಇದಕ್ಕೂ ಮೊದಲು ಪರಮೇಶ್ವರ ಅವರು ಅಂಜಲಿ ಅಂಬಿಗೇರ ಮತ್ತು ನೇಹಾ ಹಿರೇಮಠ ಅವರ ಮನೆಗಳಿಗೆ

# 'ವಿದೇಶಾಂಗ ಸಚಿವಾಲಯಕ್ಕೆ ಶೀಘ್ರ ಪತ್ರ

ಹುಬ್ಬಳ್ಳಿ: 'ಲೈಂಗಿಕ ದೌರ್ಜನ್ಯ ಪ್ರಕರಣದ ಆರೋಪಿ ಪ್ರಜ್ವಲ್ ರೇವಣ್ಣ ಬಂಧನಕ್ಕೆ ನ್ಯಾಯಾಲಯದಿಂದ ವಾರಂಟ್ ತೆಗೆದುಕೊಂಡಿದ್ದೇವೆ. ಇದನ್ನು ವಿದೇಶಾಂಗ ಸಚಿವಾಲಯಕ್ಕೆ ಕಳುಹಿಸಿ, ಅವರ ಪಾಸ್ಪೋರ್ಟ್ ಸದವಾರಯಾಗ್ಯ ಕಳುಹಾಗೆ, ಅವರ ಪರ್ವಪ್ರಕರ್ಣಿ ರದ್ದುಪಡಿಸಲು ಅಧಿಕೃತವಾಗಿ ಪತ್ರ ಬರೆಯುತ್ತೇವೆ' ಎಂದು ಗೃಹ ಸಚಿವ ಜಿ.ಪರಮೇಶ್ವರ ಹೇಳಿದರು. 'ಪ್ರಜ್ವಲ್ ಅವರ ರಾಜತಾಂತ್ರಿಕ ಪಾಸ್ಪಪೋರ್ಟ್

ಜೆ. ಪರಮೇಶ್ವರ ರದ್ದುಪಡಿಸಲು ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಅವರು ಪ್ರಧಾ-ನಿಯವರನ್ನು ಕೋರಿದ್ದರು. ಈಗ ನಾವು (ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರ) ್ನು ಸಂಸ್ಥಾಪ. ಈಗ ನಿಕ್ಕು (ರಾರ್ಚಟಕ ಸರ್ಕಾರ) ಅಧಿಕೃತವಾಗಿ ನ್ಯಾಯಾಲಯದ ವಾರಂಟ್ ಅದೇಶದ ಜೊತೆಗೆ ವಿದೇಶಾಂಗ ಸಚಿವಾಲಯಕ್ಕೆ ಪತ್ರ ಬರೆಯತ್ತೇವೆ. ಅದರಂತೆ ಪಾಸ್ಪೋರ್ಟ್ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಳಲೇಬೇಕು' ಎಂದು ಅವರು ಸೋಮವಾರ ಪತ್ರಿಕಾಗೋಷ್ಠಿಯಲ್ಲಿ ತಿಳಿಸಿದರು.

'ಪಾಸ್ಪರ್ಪರ್ಟ್ ರದ್ದಾದ ತಕ್ಷಣ ಪ್ರಜ್ಞಲ್ ಯಾವುದೇ ದೇಶದಲ್ಲಿದ್ದರೂ ವಾಪಸ್ ಭಾರತಕ್ಕೆ ಬರಲೇಬೇಕು. ಆಗ

📵 ನೈಋತ್ಯ ರೈಲ್ವೆ 👊

ಅವರನ್ನು ನಾವು ಬಂಧಿಸುತ್ತೇವೆ. ಪ್ರಜ್ವಲ್ ಎಲ್ಲಿದ್ದಾರೆಂದು ನಮಗೆ ಮಾಹಿತಿ ಇಲ್ಲ. ಅವರ ಬಂಧನಕ್ಕೆ ಸಹಕರಿಸಲು ಇಂಟರ್ಪೋಲ್ಗೆ 3 ಸಲ ಪತ್ರ ಬರೆದಿದ್ದೇವೆ. ಅವರಿಂದ ಉತ್ತರ ಬಂದಿಲ್ಲ ಬ್ಲೂ ಕಾರ್ನರ್ ನೋಟಿಸ್ ಕೂಡ ಹೊರಡಿಸಲಾಗಿದೆ

ಪೋನ್ ಟ್ಯಾಪಿಂಗ್ ದಾಖಲೆ ನೀಡಲಿ:

'ಯಾವುದೇ ವ್ಯಕ್ತಿಗಳ ದೂರವಾಣಿ ಕರೆಗಳನ್ನು ಸರ್ಕಾರ ಟ್ಯಾಪಿಂಗ್ ಮಾಡುತ್ತಿಲ್ಲ. ಇಂತಹ ಯಾವುದೇ ದಾಖಲೆಗಳಿದ್ದರೆ

ಎಚ್.ಡಿ. ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡಿ, ದೂರು ನೀಡಲಿ. ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಳುತ್ತೇವೆ' ಎಂದು ಪರಮೇಶ್ವರ ತಿಳಿಸಿದರು. 'ಸರ್ಕಾರ ಫೋನ್' ಟ್ಯಾಪಿಂಗ್' ಮಾಡಬೇಕಾದರೆ ಆದೇಶ ಹೊರಡಿಸುವುದು ಸೇರಿ ಹಲವು ವಿಧಾನಗಳಿವೆ. ಖಾಸಗಿ ಎಚಿನ್ನಿ ಮೂಲಕ ಟ್ಯಾಪಿಂಗ್ ನಡೆದಿದ್ದರೆ, ಅದು ನಮ್ಮ ಗಮನಕ್ಕೆ ಇಲ್ಲ ಎಂದರು.

## ಯುವ ಸಾಹಿತಿ ಲಕ್ಕೂರು ಆನಂದ

ಅನುಮಾನಾಸ್ತದ ಸಾಮ್ರ ಕಲಬುರಗಿ: ಅಳಂದ ತಾಲ್ಲೂ ಕಿನ ಕಡಗಂಚಿಯ ಕರ್ನಾಟಕ

ಕೇಂದ್ರೀಯ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲ-ಯದ (ಸಿಯುಕೆ) ಸಂಶೋ ಧನಾ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಯೂ ಆಗಿ ರುವ ಯುವ ಕವಿ, ಸಾಹಿತಿ ಲಕೂರು ಆನಂದ (44) ಅವರು ಅನು

ಮಾಲೂರು ತಾಲ್ಪೂಕಿನ ಲಕ್ಕೂರು ಗ್ರಾಮದವರು. ಸಿಯುಕೆ ಕನ್ನಡ ವಿಭಾಗ ದಲಿ ಎರಡು ವರ್ಷಗಳಿಂದ ಪಿಎಚ್.ಡಿ \_\_\_ ಮಾಡುತ್ತಿದ್ದರು. ಕಡಗಂಚಿ ಗ್ರಾಮದ ಪಟೋಲ್ ಅನಂದ ಶವವಾಗಿ ಪತ್ತೆ-ಯಾಗಿದ್ದಾರೆ ಎಂದು ಅವರ ಸ್ನೇಹಿತರು ಹೇಳಿದರು.

ಅನಂದ ಮೃತದೇಹ ವನ್ನು ಶವಾಗಾರದಲ್ಲಿ ಇರಿಸ ಲಾಗಿದೆ. ಪೋಷಕರು ಕೋಲಾರದಿಂದ ಬಂದ ಬಳಿಕ, ಅವರ ಹೇಳಿಕೆಯನ್ನು ಆಧರಿಸಿ ಪ್ರಕರಣ ದಾಖಲಿಸಿಕೊಳ್ಳಲಾ-ಗುವುದು ಎಂದು ನರೋಣ ಠಾಣೆಯ ಪೊಲೀಸರು ತಿಳಿಸಿದ್ದಾರೆ.

ಅವರಿಗೆ ತಾಯಿ. ತಂಗಿ ಹಾಗೂ ತಮ್ಮ ಇದ್ದಾರೆ.

# ಹಲ್ಲೆಗೊಳಗಾದ ಮಹಿಳೆಗೆ ಆರ್ಥಿಕ ಸಂಕಷ್ಟ

ದಾವಣಗೆರೆ: ಹುಬ್ಬಳ್ಳಿಯ ಅಂಜಲಿ ಅಂಬಿಗೇರ ಹತ್ಯೆ ಆರೋಪಿಯಿಂದ, ಚಲಿಸುತ್ತಿದ್ದ ರೈಲಿನಲ್ಲಿ ಹಲ್ಲೆಗೆ ಒಳಗಾಗಿ ಇಲ್ಲಿನ ಖಾಸಗಿ ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿ ಚಿಕಿತೆ ಪಡೆಯುತ್ತಿರುವ ಗದಗ ಜಿಲೆ ಚಿಕಿತ್ತ ಪಡೆಯುತ್ತಿರುವ ಗೆದೆಗೆ ಜಿಲ್ಲೆ ಮಳಗುಂದದ ಲಕ್ಷ್ಮಿ (27) ಆಕ್ಟ್ರಾಕ್ ಸಂಕಷ್ಟದಲ್ಲಿದ್ದು, ಆಸ್ಪತ್ರೆಯ ಶುಲ್ಕ ಭರಿಸದಂಥ ಸೃತಿಯಲ್ಲಿದ್ದಾರೆ. ಲಕ್ಷ್ಮಿ ಅವರು ಮಗನನ್ನು ಸಿದ್ದಗಂಗಾ ಶಿಕ್ಷಣ ಸಂಸ್ಥೆಯಲ್ಲಿ

ದಾಖಲಿಸಲು ಪತಿ ಮಹಾಂತೇಕ ಆವರೊಂದಿಗೆ ತುಮಕೂರಿಗೆ ತೆರಳಿ ಅವರೂಂದಗ ತುಮರೂಂಗ ತಂಪ ಮೇ 16ರಂದು ವಿಶ್ವಮಾನವ ಎಕ್ಸ್ಪ್ರೆಸ್ ರೈಲಿನಲ್ಲಿ ವಾಪಸಾಗುತ್ತಿ ದ್ದರು. ಅದೇ ರೈಲಿನಲ್ಲಿದ್ದ ಅಂಜಲಿ ಅಂಬಿಗೇರ ಹತ್ಯೆ ಆರೋಪಿ ಗಿರೀಶ ಸಾವಂತ, ಲಕ್ಷ್ಮಿ ಅವರ ಮೇಲೆ ಚಾಕುವಿನಿಂದ ಹಲ್ಲೆ ನಡೆಸಿದ್ದ. ಈ ಸಂದರ್ಭ ಲಕ್ಷ್ಮಿ ಅವರ ಎಡಗೈ ನರಗಳು ಕತ್ತರಿಸಿದ್ದವು. ಆರಂಭದಲ್ಲಿ

ದಾವಣಗೆರೆ ಜಿಲಾ ಆಸ್ತತ್ರೆಯಲಿ ದಾಖಲಾಗಿದ್ದ ಲಕ್ಷ್ಮಿ, ನಂತರ ಎಸ್. ಎಸ್. ಆಸ್ಪತ್ರೆಗೆ ದಾಖಲಾಗಿ ಚಿಕಿತ್ಸೆ

₹30,000 ಆಗುತ್ತದೆ ಎಂದು ಹೇಳಿದ್ದರು. ₹10,000 ಮುಂಗಡ ಪಾವತಿಸಿದ ಬಳಿಕ ವೈದ್ಯರು ಚಿಕಿತ್ಸೆ ನೀಡಿದ್ದಾರೆ. ಈಗಾಗಲೇ ಔಷಧ

## ಎಸಿಪಿ ವಿಜಯಕುಮಾರ್ ಅಮಾನತು

ಹುಬ್ಬಳ್ಳಿ: ಅಂಜಲಿ ಅಂಬಿಗೇರ ಕೊಲೆ ಪ್ರಕರಣಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಿಸಿದಂತೆ ಹುಬ್ಬಳ್ಳಿ ದಕ್ಷಿಣ ಉಪವಿಭಾಗದ ಸಹಾಯಕ ಪೊಲೀಸ್ ಅಯುಕ್ತ (ಎಸಿಪಿ) ವಿಜಯಕುಮಾರ್ ತಳವಾರ ಅವರನ್ನು ಅಮಾನತುಗೊಳಿಸಲಾಗಿದೆ ಈ ಹಿಂದೆ, ಇದೇ ಪಕರಣಕ್ಕೆ ಸಂಬಂದಿಸಿದಂತೆ ಡಿಸಿಪಿ ರಾಜೀವ್

ಅವರನ್ನು ಅಮಾನತು ಮಾಡಲಾಗಿತ್ತು. ರಾಜ್ಯ ವಿಧಿವಿಜ್ಞಾನ ಪ್ರಯೋಗಾಲಯದ ಜಂಟಿ ನಿರ್ದೇಶಕ ಕುಶಾಲ್ ಚೌಕ್ಕೆ ಅವರನ್ನು ಪ ಧಾರವಾಡ ಕಾನೂನು ಸುವೃವಸ್ಥೆ ವಿಭಾಗದ ನೂತನ ಡಿಸಿಪಿಯಾಗಿ ನೇಮಕಗೊಳಿಸಿ ಆದೇಶಿಸಲಾಗಿದೆ

ಸೇರಿ ₹30,000 ಖರ್ಚಾಗಿದೆ. ಸೀರ (30,000 ಹರ್ಬಿಗಡೆ. ಆಸ್ಪತ್ರೆಯಿಂದ ಮನೆಗೆ ಕಳುಹಿಸುವ ಸಂದರ್ಭ ಶುಲ್ಕವು ₹ 80,000 ದಾಟಬಹುದು ಎಂದು ಆಂದಾಜಿಸಲಾಗಿದೆ. ಕೂಲಿ ಮಾಡಿ ಜೀವನ ನಡೆಸುವ ನಮ್ಮ ಬಳಿ ಅಷ್ಟು ಹಣವಿಲ್ಲ' ಎಂದು ಮಹಾಂತೇಶ್ 'ಪ್ರಜಾವಾಣಿ'ಗೆ ತಿಳಿಸಿದರು. ನನ್ನ ಪತ್ನಿಗೆ ಆರೋಪಿ

ಇರಿದ ವೇಳೆ ಚಾಕು ಒಂದೂವರೆ ಇರದ ಪೇಳ ಚಾಕು ಬಂದುವರಿ ಇಂಚಿನಷ್ಟು ಕೈಯೊಳಗೆ ಚುಚ್ಚೆ ಗಾಯ ಮಾಡಿದ್ದು, ನರಗಳು ಕತ್ತರಿಸಿದ್ದ- ರಿಂದ ಬೆರಳುಗಳು ಅಲುಗಡುತ್ತಿಲ್ಲ. ಮೂರ್ನಾಲ್ಕು ತಿಂಗಳು ವಿಶ್ರಾಂತಿ ಪಡೆಯುವಂತೆ ವೈದ್ಯರು ಸಲಹೆ ನಿರ್ಣಾಣಕ್ಕೆ ನಿರ್ಣಕ್ಕೆ ನಿರಿಕ್ಕೆ ನಿರ್ಣಕ್ಕೆ ನಿರ್ಡ ನೀಡಿದ್ದು, ಗಾಯಗೊಂಡ ಕೈಯಿಂದ ಯಾವುದೇ ಕೆಲಸ ಮಾಡಲು ಆಗದು. ನು ಕೂಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡುತ್ತಿದ್ದು,

ಸರಸಾರ ಸಲಹುವುದೇ ಕಷ್ಟವಾಗಿದೆ. ಆಸ್ಪತ್ರೆಗೆ ಹಣ ಪಾವತಿಸಲು ಸಾಧ್ಯವಾಗುತ್ತಿಲ್ಲ ಎಂದು ಅವರು ಅಳಲು ತೋಡಿಕೊಂಡರು.

'ಆಸತ್ತೆಯಲಿ ಊಟ, ತಿಂಡಿ, ಔಷಧಕ್ಕೆ ಹಣವಿಲ್ಲ. ಈಗಾಗಲೇ ಸ್ನೇಹಿತರ ಬಳಿ ಸಾಲ ಮಾಡಿದ್ದೇನೆ. ಹೇಗೋ ಜೀವನ ಮಾಡಬಹುದು ನಮಗೆ ಕೂಲಿ ಕೆಲಸ ಬಿಟ್ಟರೆ ಬೇರೆ ದಾರಿ ಇಲ್ಲ' ಎಂದು ಅವರು

ಕೊಟ್ಟಿದ್ದು ಬಿಟ್ಟರೆ ಈವರೆಗೆ ನೆರವು ನೀಡಿಲ್ಲ. ಇಲಾಖೆಯಿಂದ ಪರಿಹಾರ ದೊರಕಿಸಿಕೊಡಬೇಕು' ಎಂದು

## ಗೌಡರ ಕುಟುಂಬದ ವಿರುದ್ಧ ಮಾತುಕತೆ ಆಡಿಯೊ ಶಿವರಾಮೇಗೌದ ಸಂಭಾಷಣೆ ಬಹಿರಂಗ

ಬೆಂಗಳೂರು: ಹಾಸನ ಸಂಸದ ಪ್ರಜ್ವಲ್ ರೇವಣ್ಣ ಪೆನ್ಡ್ರೈವ್ ಗೆ ಸಂಬಂಧಿಸಿದಂತೆ ವಕೀಲ ಹಾಗೂ ಬಿಜೆಪಿ ಮುಖಂಡ ದೇವರಾಜೇಗೌಡ ಮತ್ತು ಮಾಜಿ ಸಂಸದ ಎಲ್.ಆರ್.ಶಿವರಾಮೇಗೌಡ ಅವರ ಮಧ್ಯೆ ನಡೆಯಿತು ಎನ್ನಲಾದ ದೂರವಾಣಿ ಸಂಭಾಷಣೆಯ ಮತ್ತೊಂದು ಆಡಿಯೊ ಬಹಿರಂಗಗೊಂಡಿದೆ.

ಮಾಜಿ ಪ್ರಧಾನಿ ಎಚ್.ಡಿ. ದೇವೇ ಗೌಡ ಮತ್ತು ಎಚ್.ಡಿ.ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಕುರಿತು ಶಿವರಾಮೇಗೌಡ ಕೀಳುಮಟ್ಟದ ಭಾಷೆ ಬಳಸಿದ್ದಾರೆ ಎಂದು ಜೆಡಿಎಸ್ ಭಾಷೆ ಬಳಸಿದ್ದಾರೆ ಎಂದು ಜಿಡಿಎಸ್ ನಾಯಕರು ಮತ್ತು ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಆಕ್ರೋಶ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದ್ದಾರೆ. ಆಡಿಯೊದಲ್ಲಿರುವುದೇನು?: ದೇವ

ರಾಜೇಗೌಡರ ಜತೆ ಮಾತನಾಡುವಾಗ. 'ಶಿವರಾಮೇಗೌಡ ಅವರು, ದೇವೇಗೌಡ ಏನೂ ಕಡಿಮೆ ಇಲ್ಲ. ಇನ್ನೂ ಅತ್ಮಹತ್ಯೆ ಮಾಡಿಕೊಂಡಿಲ್ಲ' ಎನ್ನುವ ಮಾತು ಆಡಿದ್ದಾರೆನ್ನಲಾಗಿದೆ. ಈ ಮಾತು ಕಾರ್ಯಕರ್ತರನ್ನು ಕೆರಳಿಸಿದೆ.

ಕುಟುಂಬವನ್ನು ಬಲಿ ಕೊಡಲು ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ತೀರ್ಮಾನಿಸಿದೆ. ಎಚ್.ಡಿ.ಕು-ಮಾರಸ್ವಾಮಿ ತನ್ನ ಮಗ ನಿಖಿಲ್ನನನ್ನು ಮುಂದಕ್ಕೆ ತರಲು ಮತ್ತು ಪಜ್ಞಲ್ ಅನ್ನು ಮೂಲೆಗುಂಪು ಮಾಡಲು ವಿಡಿಯೊ ಬಿಟ್ಟದ್ದಾರೆ ಎಂದು ಹೇಳು' ಎಂಬುದು ಆಡಿಯೊದಲಿದೆ.

ಶಿವರಾಮೇಗೌಡ: ಕುಮಾರಸ್ವಾಮಿನೇ ಬಿಟ್ಟರಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ. ಕುಮಾರ ಸ್ವಾಮಿಗೆ ಅವ್ನ ಮಗ ಮುಂದಕ್ಕೆ ಬರಬೇಕು ಅಂತ ಆಸೆ ಇದೆ. ಇವನು

ಬರುದೇಕು ಅಂತ ಆಸ ಇದೆ. ಇವನು (ಜ್ಯಪ್ರಲ್) ಮುಂದಕ್ಕೆ ಬಂದ್ ಬಿಟ್ನಲ್ಲ, ಆದ್ದರಿಂದ ಬಿಟ್ಟದ್ದಾನೆ ಅಂತ ಹೇಳಿ ದೇವರಾಜೇಗೌಡ: ವಾಂ ಶಿವರಾಮೇಗೌಡ: ದ್ಯಾವೇಗೌಡ, ಮಕ್ಕಲು ಏನೂ ಕಡ್ಡೆ ಅಂತ ತಿಕ್ಕೊಬೇಡ. ಆತ್ಮಹತ್ತೆ ಮಾಡೊಳಲಿಲಾ ದೇವೇಗೌಡ.... ಕಷ್ಟ ಅಂತ ತಿಳ್ಳಾಬೀಡ. ಆತ್ಮಹತ್ಯ ಮಾಡ್ಕೊಳಲಿಲ್ತಾ ದೇವೇಗೌಡ.... ಕೇಳಣ್ಣ ಕೇಳಣ್ಣ ಒಂದು ನಿಮಿಷ ಕೇಳಿ... ಇನ್ನು ಏನೇನ್ನು ವಿಡಿಯೊ ಗಳಿವೆ? ದೇವರಾಜೇಗೌಡ:ಹಾಂ

ಶಿವರಾಮೇಗೌಡ: ಬೆಳಿಗೆ ಡಿಕೆ ಮಾತ ನಿಮ್ ಹತ್ರ ಏನೇನ್ ನಾಡಿದ್ರು,

ಸರ್ಕಾರ ಮಟ್ಟದಲ್ಲೇ ಪಿತೂರಿ ನಡೆದಿದೆ ಎಂಬ ದೇವರಾಜೇಗೌಡ ಅವರ ಹೇಳಿಕೆಯಲಿ ಸತ್ಸಾಂಶ ಇದೆ. ಈ ಪ್ರಕರಣವನ್ನು ಸಿಬಿಐಗೆ ಒಪ್ಪಿಸಬೇಕು ಬಿ.ವೈ. ವಿಜಯೀಂದ್ಯ

ಜ, ಘಟಕದ ಅಧ್ಯ ಇದೆಯೋ ನಮಗೆ ಕೊಡಿ. ನೀವೇನು ತಲೆ ಕೆಡಿಸ್ಕೋಬೇಡಿ. ಅವರನ್ನು ಬಲಿ ಹಾಕೋಕೆ ಸರ್ಕಾರನೇ ತೀರ್ಮಾನ ಮಾಡಿದೆ. ಅರ್ಥ ಅಯ್ಯಾ ದೇವರಾಜೇಗೌಡ: ಸರಿ ಅಣ ಶಿವರಾಮೇಗೌಡ: ನಿರ ಅಣ್ಣು ಶಿವರಾಮೇಗೌಡ: ನೀವೇನು ಪೆನ್ ಡ್ರೈವ್ ಹಂಚಿಲ್ಲ. ಹಂಚಿದ್ರೂ ತಪ್ಪೇನಿದೆ ಹೇಳಿ ದೇವರಾಜೇಗೌಡ: ರಾಂಗು ರೈಟು ಅನ್ನೊದ್8ಂತಾ ಅಣ್ಣ... ,... ಏನು ಆಗಲ. ಶಿವರಾಮೇಗೌಡ: वैज्ञानकाशान्यः शका भागः, तेरावेरते पाणाणी भर्चेरते, तंरवाजवेशान्यः भागः, काराजवेशान्यः सुकार संत्रीवृद्धाः भागः, काराजवान्यः साम्राज्ञ काराज्ञः साम्राज्ञः साम्राज् ಶಿವರಾಮೇಗೌಡ: ಅದರ ಬಗ್ಗೆ ನಿವ್ಯಾಕೆ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತೀರಿ

# ಸುದ್ದಿ 🧿 ನಿಮಿಷ

## ಕೆಲವೆದೆ ಮುಂದುವರಿದ ಮಳೆ



ವಿಜಯನಗರ, ನಾಗಪುರ, ವನ್ನಾರಪೇಟೆ, ಎಚ್ಎಎಲ್ ವಿಮಾನ ನಿಲ್ದಾಣ, ಹರಳೂರು, ಬಿಟಎಂ ಲೇಔಟ್, ಬಿಳೇಕಹಳ್ಳಿ, ಗೊಟ್ಟಗೆರೆ, ಪಟ್ಟಾಭಿರಾಮನಗರ ವಿದ್ಯಾಪೀಠ ಸುತ್ತಮುತ್ತ ಹಗುರ

### ನಾನೂ ಆರ್ಎಸ್ಎಸ್ ಕಾರ್ಯಕರ್ತ ವಿದಾಯ ಭಾಷಣದಲ್ಲಿ ನ್ಯಾಯಮೂರ್ತಿ

ಕೋಲ್ಕತ್ತ (ಪಿಟಐ): ಕಲ್ಕತ್ತ ಹೈಕೋರ್ಟ್ ನನ್ಯಾಯಮೂರ್ತಿ ರಂಜನ್ ದಾಶ್ ಅವರು, ಸೋಮವಾರ ನಿವೃತ್ತಿ ನಂತರದ ಬೀಳ್ಕೊಡುಗೆ ಸಮಾರಂಭದಲ್ಲಿ ಮಾಡಿದ ವಿದಾಯ ಭಾಷಣದಲ್ಲಿ ನಾನು ಆರ್ಎಸ್ಎಸ್ ಕಾರ್ಯಕರ್ತ ಎಂದು ಹೇಳಿಕೊಂಡರು.

ನ್ಯಾಯಮೂರ್ತಿಗಳು, ವಕೀಲರ ಸಂಘದ ಸದಸ್ಯರ ಸಮ್ಮುಖದಲಿ ನಡೆದ ಬೀಳ್ಕೊಡುಗೆ ಸಮಾರಂಭದಲ್ಲಿ ಮಾತನಾಡಿದ ಅವರು, 'ಮತ್ತೆ ಕರೆ ಬಂದರೆ ನಾನು ಆರ್'ಎಸ್ಎಸ್ ಸೇವೆಗೆ ಮರಳಲು, ಯಾವುದೇ ಹೊಣೆ ನಿಭಾಯಿಸಲು ಸಿದ್ಧ' ಎಂದರು. ಈ ಮಾತು ಕೆಲವರಿಗೆ ಇಷ್ಟವಾಗದಿರಬಹುದು. ಆದರೆ, ನಾನು

ಈ ಮಾತು ಕಲವರಿಗೆ ಇಷ್ಟವಾಗದಲಾಹುದು, ಅದರಿ, ನಮ ಅಲ್ಪಾತ್ಮವಾಗತ್ತಿದ್ದ ಮತ್ತು ಆಗಲ್ಪಾತ್ಮವಾಗು ಸದಸ್ಯ ಎಂಬುದನ್ನು ಒಪ್ಪಿಕೊಳ್ಳಲೇಬೇಕು ಎಂದು ಹೇಳಿದರು. ನ್ಯಾಯಮೂರ್ತಿ ದಾಶ್ ಅವರು ಒಡಿತಾ ಹೈಕೋರ್ಟ್ ನಾರು ಇಲ್ಲಿಗೆ ವರ್ಗಾವಣೆಯಾಗಿದ್ದರು. ಕಲ್ಪತ್ತ ಹೈಕೋರ್ಟ್ ನಾರು ಮಾರ್ಕಿಯಾಗಿ 14 ವರ್ಷ ಕಾರ್ಯದಿಸುಕುಪಿಸಿದ್ದರು. 'ಬಾಲ್ಯದಿಂದಲೂ ನಾನು ಅಲ್ಪ್ ಎಸ್ಎಸ್' ಜೀವರ್ ಗುರುತಿ-

ಕೊಂಡಿದೆನೆ. ಅಲಿ ನಾನು ಧೈರ್ಯವನ್ನು ಒಗ್ಗೂಡಿಸಿಕೊಂಡಿದ್ದೇನೆ. ಎಲ್ಲರನ್ನು ಸಮಾನವಾಗಿ ಕಾಣುವ, ಮುಖ್ಯವಾಗಿ ದೇಶಭಕ್ತಿ ಹಾಗೂ ಕೆಲಸದಲ್ಲಿ ಬದ್ಧತೆಯನ್ನು ಕಲಿತಿದ್ದೇನೆ' ಎಂದು ಹೇಳಿದರು.



ಎಐಡಿಎಸ್ಒ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಉದ್ಯಾನದಲ್ಲಿ ಈಚೆಗೆ ಆಯೋಜೆಸಿದ್ದ 'ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಹೋರಾಟದ ವಿಜಯೋತ್ತವದ ಸಮಾವೇಶ'ದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿದ್ದ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು,

# ನಾಲ್ಕು ವರ್ಷದ ಪದವಿ ಸ್ಥಗಿತ: ವಿಜಯೋತ್ಸವ

ಭಿ ನಿರ್ದೇಶದ ಕಾರ್ಡಿಸುವ ನಿರ್ದೇಶದ ನಿರ್ದಾಭಿಕ ಸ್ಥಾರಂತ್ ಅರ್ಗನ್ನಸೇಷನ್ ನಿರ್ದಾಭಿಕ ಹೋರಾಟದ ಫಲವಾಗಿ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಎರಡು ವರ್ಷ ನಡೆದ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಹೋರಾಟದ ಫಲವಾಗಿ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ನಾಲ್ಕು ವರ್ಷದ ಪದವಿಯನ್ನು ರದ್ದುಗೊಳಿಸಲಾಗಿದೆ' ಎಂದು ಆರ್ಗನ್ನಸೇಷನ್ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಅಧ್ಯಕ್ಷ ಪಿ.ಎನ್. ರಾಜಶೇಖರ್ ಹೇಳಿದರು. ಎಐಡಿಎಸ್ಒ ರಾಜೆಗೆ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಉಧ್ಯಾನದಲ್ಲಿ ಅರೋಜಿಸಿದ್ದ 'ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಹೋರಾಟದ ಐತಿಹಾಸಿಕ ವಿಜಯೋಶನದ ಸಮಾವೇಶ'ದಲ್ಲಿ ಅವರು ಮಾತನಾಡಿದರು.

'ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಶಿಕ್ಷಣ ನೀತಿ-2020 (ಎನ್ಇಪಿ) ಅನುಷ್ಠಾನವನ್ನು ಹಿಮ್ಮೆಟ್ರಸಿದ ಮೊದಲ ರಾಜ ಕರ್ನಾಟಕ ಆಗಿದೆ. ಎನ್ಇಪಿ ಅಡಿಯಲಿ ಹಿಂದಿನ ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರವು

ಮನದಲ ರಾಜ್ಯ ಕರ್ನಾಟಕ ಆಗಿದೆ. ಎಸ್ಎಪಿ ಅಡಿಯಲ್ಲಿ ಹಿಂದಿನ ಬಿಜಿಪಿ ಸರ್ಕಾರವು 13,800 ಸರ್ಕಾರ ಕಾಲೆಗಳನ್ನು ಮುನ್ನಿವ ಹನ್ನಾರ ನಡೆಸಿತ್ತು, ಇದರ ವಿರಿದ್ಧವಾಗಿ ಎಐಡಿಎಸ್ಒ ರಾಜ್ಯವ್ಯಾಪಿ 36 ಲಕ್ಷ ಸಹಿ ಸಂಗ್ರಹಿಸಿತ್ತು' ಎಂದು ತಿಳಿಸಿದರು. ರಾಜ್ಯ ಕಾರ್ಯದರ್ಶಿ ಅಜಯ್ ಕಾರ್ಮತ್, 'ಎಲ್ಲ ವಿಧ್ಯಾರ್ಥಗಳಿಗೂ ಶಿಕ್ಷಣವು ದೊರೆಯಬೇಕು ಪತ್ರಿ ಶಿಕ್ಷಣದ ಸಂಪೂರ್ಣ ಅರ್ಭಿಕ ಒತ್ತಾಬ್ದಾರಿಯನ್ನು ಸರ್ಕಾರವೇ ವಹಿಸಬೇಕು. ಆದರೆ, 1986ರಲ್ಲಿ ಅಂದಿನ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರ ಜಾರಿಗೊಳಿಸಿದ್ದ ಎರ್ಎಪಿ ಶಿಕ್ಷಣದ ವ್ಯಾಪಾರೀಕರಣಕ್ಕೆ ಬಾಗಲು ತೆರೆಯಿತು. 2000ರಲ್ಲಿ ನಾಪಜೀಯಿ ಸರ್ಕಾರ ಕೇಮಿಸಿದ್ದ ಬಿರ್ಲಾ ಕಮಿಟಿಯು, ಹಂತ ಹಂತವಾಗಿ ಸರ್ಕಾರ ಶಾಲಾ-ಕಾಲೇ-ಮಗಳನ್ನು ಪಾಸಗಿಕರಣಗೊಳಿಸಲು ಶಿಕ್ಷಕಾರನ ಮಾಡಿತ್ತಿ? ಎಂದರು. ಎಐಡಿಎಸ್ಒ ಆಧ್ಯಕ್ಷ ಅಕ್ಷಿಸಿ ಕೆ.ಎಸ್., ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರಾದ ಹಣಮಂತು ಎಚ್.ಎಸ್.,

ಅಭಯಾ ದಿವಾಕರ್, ಅಪೂರ್ವ, ಚಂದ್ರಕಲಾ, ರಾಜ್ನ ಖಚಾಂಚಿ ಸುಭಾಷ್, ರಾಜ್ಯ ಕಚೇರಿ ಕಾರ್ಯದರ್ಶಿ ಮಹಾಂತೇಶ್ ಬಾಗವಹಿಸಿದರು.

ಅನ್ನಪೂರ್ಣಾಂಬ ಸಮೇತ ನಗರೇಶ್ವರಸ್ವಾಮಿ ಬ್ರಹ್ಮ ರಥೋತ್ಸವ: ಬೆಳಿಗ್ಗೆ 8ಕ್ಕೆ ಮೂಲ ದೇವರುಗಳಿಗೆ ಪಂಚಾಮೃತ ಅಭಿಷೇಕ, 10.30ಕ್ಕೆ ಮಂಗಳಾರತಿ ವಿನಿಯೋಗ, ಸಂಜೆ 4.30ಕ್ಕೆ ನಂದೀಶ್ವರಸ್ವಾಮಿಗೆ ಪಂಚಾಮೃತ ಅಭಿಷೇಕ, 6ಕ್ಕೆ ಗಣಪತಿ ಪೂಜೆ, ದೇವನಾಂ ದಿ. ಪಂಚಗವ. ವಾಸ್ತುಪರ್ಧಗ್ನಿಕರಣ, ಭೇರಿತಾಡನ, ದೃಜ ಪೂಜೆ, ಹೋಮ, ಆಯೋಜನೆ ಬಿ.ಎ.ಎಸ್.ವಿ. ನಗರ್ತ ಸಮಿತಿ, ಸ್ಥಳ: ನಗರೇಶ್ವರಸ್ವಾಮಿ ದೇವಸ್ಥಾನದ ಅವರಣ ನಗರ್ತಪೇಟೆ ಬಸವ ಜಯಾಂತಿ ವಚನ ಸಂಗೀತ

ರಾಗಂ ಅವರ 'ಯೋಗಸ್ಥೆ' ಮುಖಪುಟ ಬಿಡುಗಡೆ: ಬಸವರಾಜ ಯಲಿಗಾರ,

ಮಠಪತಿ. ಅತಿದಿಗಳು: ಪಿನಾಕಪಾಣಿ. ಮೊ.ವೆಂ, ಆತಿಥೆಗಳು: ವರ್ಮಾಂಪಾಣ. ವೈ. ವೆಂಕಟೇಶಪ್ಪ, ಉಪಸ್ಥಿತಿ: ಕೆ.ಎಲ್. ಪಂಚಾಕ್ಷರಿ, ಗುಂಡೀಗೆರೆ ವಿಶ್ವನಾಥ್, ಅಯೋಜನೆ: ಕಲಾರಾಧನಾ ಪತಿಷಾನ, ಜಾನ ಸಂಬುದ ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ಪ್ರತಿಣ್ಣಾನ, ಜಶ್ಚನ ಸಂಬುದ್ಧು ಸರಿಸ್ಟ್ ತಿನ್ನ ಪೇದಿಕೆ, ಸ್ಥಳ: ಕೆ.ಆರ್. ಲಿಂಗಪ್ಪ ಸಭಾಂಗಣ, ಕಲಾರಾಧನಾ ಪ್ರತಿಣ್ಣಾನ, ಗೋವಿಂದರಾಜನಗರ, ಸಂಜೆ 5.30 ಪ್ರಸನ್ನ ವೆಂಕಟರಮಣಸ್ವಾಮಿ ರಥೋತ್ತವ: ಪುಷ್ಕಮಂಟಪೋತ್ತವ ಆಯೋಜನೆ: ಹಿಂದೂ ದಾರ್ಮಿಕ ದತ್ತಿ ಇಲಾಖೆ, ಸ್ಥಳ: ಪ್ರಸನ್ನ ವೆಂಕಟರಮಣಸ್ವಾಮಿ ದೇವಸ್ಥಾನ, ಕೋಟೆ; ಸಂಜೆ 7ರಿಂದ

ಉದ್ಘಾಟನೆ: ಬಲವಂತರಾವ

ಪಾಟೀಲ್, ಅದ್ಯಕತೆ: ರಾಜಶೇಖರ

ಸಾಹಿತ್ಯ, ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ಸೇರಿ ವಿವಿಧ ಪ್ರಕಾರಗಳ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳ ಅಮಂತ್ರಣ ಸಾರ್ವ್ಯ, ಸಂಸ್ಕೃತರ ಗಡಿಯಲ್ಲಿ ಪ್ರಪರಣ ಕಂಡುಗ್ರಾಮ 18 ರಮುತ್ರಣ ಪತ್ರಿಕೆಗಳನ್ನು "andcad" ಇಂದು "ಅಂಕಣದಲ್ಲಿ ಪ್ರಕಟಿಸಲು ಈ ಕೆಳಗಿನ ಇ-ಮೇಲ್ (ಸಂಜೆ 6 ಗಂಟೆ ಒಳಗೆ)ಕಳುಹಿಸಿ, nagaradalli\_indu@prajavani.co.in





### ಭಾರತ್ ಎಲೆಕ್ಟ್ರಾನಿಕ್ಸ್ ಲಿಮಿಟೆಡ್

(ರಕ್ಷಣಾ ಸಚಿವಾಲಯದಡಿಯ ಭಾರತ ಸರ್ಕಾರದ ಒಂದು ಉದ್ಯಮ) (CIN: L32309KA1954G0I000787)

ನೋಂದಾಯಿತ ಮತ್ತು ಪ್ರಧಾನ ಕಛೇರಿ: ಹೊರವರ್ತುಲ ರಸ್ತೆ, ನಾಗವಾರ, ಬೆಂಗಳೂರು - 560 045. ಇ-ಮೇಲ್: secretary@bel.co.in ವೆಬ್ಸ್ಟ್ರೆಟ್: www.bel-india.in ಫೋನ್: 080-25039300, ಫ್ಯಾಕ್ಸ್: 080-25039260

## 31ನೇ ಮಾರ್ಚ್ 2024ಕ್ಕೆ ಅಂತ್ಯಗೊಂಡ ತ್ರೈಮಾಸಿಕ ಮತ್ತು ವಾರ್ಷಿಕ ಸ್ಟ್ಯಾಂಡ್ಅಲೋನ್ ಹಾಗೂ ಕ್ರೋಢೀಕರಿಸಿದ ಲೆಕ್ಕ ಪರಿಶೋಧಿತ ಲೆಕ್ಕ ಫಲಿತಾಂಶಗಳ ಸಾರಾಂಶ

		ಸ್ಟ್ಯಾಂಡ್ಅಲೋನ್				ಕ್ರೋಢೀಕೃತ					
ಕ್ರಮ	ತೈ ಮಾಸಿಕ ಅಂತ್ಯ ಗೊಂ		ೂಂಡ	ಂಡ ವರ್ಷಾಂತ್ಯಕ್ಕೆ		ತ್ರೈಮಾಸಿಕ ಅಂತ್ಯ ಗೊಂಡ			ವರ್ಷಾಂತ್ಯಕ್ಕೆ		
ಸಂಖ್ಯೆ	ವಿವರಗಳು	31.03.2024	31.12.2023	31.03.2023	31.03.2024	31.03.2023	31.03.2024	31.12.2023	31.03.2023	31.03.2024	31.03.2023
		(ಲೆಕ್ಕ ಪರಿಶೋಧಿತ)	(ಲೆಕ್ಕ ಪರಿಶೋಧಿತ ವಲ್ಲದ)	(ಲೆಕ್ಕ ಪರಿಶೋಧಿತ)	(ಲೆಕ್ಕ ಪರಿಕ	ೋಧಿತ)	(ಲೆಕ್ಕ ಪರಿಶೋಧಿತ)	(ಲೆಕ್ಕ ಪರಿಕೋಧಿತ ವಲ್ಲದ)	(ಲೆಕ್ಕ ಪರಿಶೋಧಿತ)	(ಲೆಕ್ಕ ಪರಿಶೆ	ೋಧಿತ)
1.	ಕಾರ್ಯಾಚರಣೆಗಳಿಂದ ಒಟ್ಟು ಆದಾಯ	8,52,854	4,13,669	6,45,658	20,16,939	17,64,620	8,56,408	4,16,216	6,47,912	20,26,824	17,73,444
2.	ತೆರಿಗೆ ಮತ್ತು ಅಸಾಧಾರಣ ವಸ್ತುಗಳ ಮುಂಚಿನ ಅವಧಿಯ ನಿವ್ವಳ ಲಾಭ	2,38,561	1,17,226	1,78,149	5,33,456	3,98,488	2,39,007	1,13,195	1,78,156	5,26,621	3,92,291
3.	ತೆರಿಗೆ ಮುಂಚಿನ ಮತ್ತು ಅಸಾಧಾರಣ ವಸ್ತುಗಳ ನಂತರದ ಅವಧಿಯ	2,38,561	1,17,226	1,78,149	5,33,456	3,98,488	2,39,007	1,13,195	1,78,156	5,26,621	3,92,291
١.	ನಿವ್ವಳ ಲಾಭ ತೆರಿಗೆ ಮತು ಅಸಾಧಾರಣ ವಸುಗಳ ನಂತರದ ಅವಧಿಯ ನಿವಳ ಲಾಭ	1,78,352	89,330	1,36,536	4,02,000	3,00,667	1,79,667	86,026	1,38,201	3,98,524	2,98,624
1		1,69,698	85,688	1,17,082	3,96,236	2,84,043	1,71,005	82,383	1,18,768	3,92,752	2,82,022
5.	ಒಟ್ಟು ಸಮಗ್ರ, ಅವಧಿಯ ಆದಾಯ [ಅವಧಿಯ ಲಾಭ ಸಹಿತ (ತೆರಿಗೆ ನಂತರ) ಮತ್ತು ಇತರ ಸಮಗ್ರ, ಆದಾಯ (ತೆರಿಗೆ ನಂತರ)]										
6.	ಪಾವತಿಸಿದ ಇಕ್ವಿಟಿ ಷೇರು ಬಂಡವಾಳ	73,098	73,098	73,098	73,098	73,098	73,098	73,098	73,098	73,098	73,098
7.	ಮರುಮೌಲ್ಯ ಗೊಳಿಸಿದ ಮೀಸಲು ನಿಧಿಯ ಹೊರತಾದ ಇತರೆ ಇಕ್ವಿಟಿಗಳು	-	-	-	15,35,141	12,85,101	=	=	-	15,59,549	13,13,065
8.	ಪ್ರತಿ ಷೇರಿನ ಗಳಕೆ (₹1 / - ರಂತೆ ವಾರ್ಷಿಕರಣಗೊಳ್ಳದ್ದು) (ಮುಂದುವರಿಸಿದ ಮತ್ತು ಸಗಿತ ಕಾರ್ಯಾಚರಣೆಗಳಿಗೆ)	2.44	1.22	1.86	5.50	4.11	2.46	1.17	1.90	5.45	4.09
	ಮೂಲ ಮತು ಪರಿವರ್ತಿತ(₹ನಲಿ)										

- ್ ಈ ಮೇಲಿನವುಗಳು ಸೆಬಿಯ ನಿಯಂತ್ರಣ ಅಧಿನಿಯಮ 33 (ಪಟ್ಟಿ ನಿರ್ಬಂಧ ಮತ್ತು ಪ್ರಕಟಗೊಳಿಸಿದ ಅಗತ್ಯಗಳು), 2015 ರ ಅಡಿಯಲ್ಲಿ, ತಿಮ್ಮಪಡಿಯಾದಂತೆ, ಷೇರು ವಿನಿಮಯ ಕೇಂದ್ರದಲ್ಲಿ ಸಲ್ಲಿಸಲ್ಪಟ್ಟ ತೈಮಾಸಿಕ / ವಾರ್ಷಿಕ ಹಣಕಾಸಿನ ವಿಸ್ತತ ರೂಪವಾಗಿದೆ. ತೈಮಾಸಿಕ / ವಾರ್ಷಿಕ ಹಣಕಾಸು ಫಲಿತಾಂಶಗಳ ಪೂರ್ಣ ರೂಪವು ಷೇರು ವಿನಿಮಯ ಕೇಂದ್ರದ ವೆಬ್ಸ್ಟೆಟ್ನನಲ್ಲಿ ಲಭ್ಯವಿದೆ (www.bseindia.com ಮತ್ತು www.nseindia.com) ಮತ್ತು ಕಂಪೆನಿಯ ವೆಬ್ಸ್ಟೆಟ್
- 2. ಹಣಕಾಸು ಫಲಿತಾಂಶಗಳ ಈ ಮೇಲಿನ ವಿವರಣೆಯನ್ನು ಲೆಕ್ನ ಪರಿಶೋಧನಾ ಸಮಿತಿಯು ಪರಿಶೀಲಿಸಿದೆ ಮತ್ತು ದಿನಾಂಕ 20 ಮೇ, 2024 ರಂದು ನಡೆದ ಸಭೆಯಲ್ಲಿ ನಿರ್ದೇಶಕರ ಮಂಡಳಿಯಿಂದ ಅನುಮೋದಿಸಲಾಗಿದೆ.

ನಿರ್ದೇಶಕರ ಮಂಡಳಿಯ ಪರವಾ

ಸ್ಥಳ: ಡಾರ್ಜಿಲಿಂಗ್ ದಿನಾಂಕ: 20 ಮೇ 2024 ಅಧ್ಯಕ್ಷರು ಮತ್ತು ವ್ಯವಸ್ಥಾಪಕ ನಿರ್ದೇಶಕರು (ಹೆಚ್ಚುವರಿ ಪ್ರಭಾರಿ)

## नई योजनाओं और ईपीएफओ का बड़ा योगदान

# पैसिव फंडों में बढ़ गया निवेश

3न प्रैल 2023 में डेट फंडों के कराधान में हुए वदलाव के बाद उंडे पड़ चुके पैसिव फंडों में कैलेंडर वर्ष 2024 में निवेश बढ़ा है। निवेश में बढ़ोतरी नए इंडेक्स फंडों और एक्सचेंज टेडेड फंडों की की पेशकश के अलावा कछ

व्रेडिंग के मजबूत प्रदर्शन के दम पर हुई है। पिछले दो महीनों (मार्च व अप्रैल 2024) में पैसिव फंडों में कुल निवेश 12,000 करोड़ रुपये के पार निकल गया । इस तरह कैलेंडर वर्ष 2024 में शुद्ध निवेश 37,200 करोड़ रुपये पर पहुंच गया है। पिछले छह महीने में औसत मासिक निवेश महज 3,263 करोड़ रुपये रहा है। म्युचुअल फंडों के अधिकारियों के मताबिक कर्मचारी भविष्य निधि संगठन (ईपीएफओ) के ईटीएफ निवेश से भी इसमें उछाल आई है।

उछाल आइ ह। मार्च में अकेले ईटीएफ में शुद्ध रूप से 10,560 करोड़ रुपये का निवेश हासिल हुआ। ईटीएफ को मुख्य रूप से संस्थागत निवेशकों से निवेश मिलता है और ईपीएफओ ानवशामलता है आर इपएफिआ इनमें बड़ा निवेशक है। प्रबंधनाधीन परिसंपत्तियों (एयूएम) के आंकड़ों की गणना से पता चलता है कि ईटीएफ में हुआ करीब 9,000 करोड़ रुपये का निवेश निपटी-50 और सैसेक्स ईटीएफ में गया, जिनकी प्रथकश एसबीआई. यटीआई. निप्पॉन इंडिया और आईसीआईसीआई प्रूडेंशियल म्युचुअल फंड करते हैं। ईपीएफुओ का निवेश मोटे तौर पर इन्हीं योजनाओं में जाता है।

म्युचुअल फंड के अधिकारियों ने कहा कि

मनोजित साहा और अजिंक्य कावले

**फिनटेक** दिग्गज भारतपे यूनिटी

स्मॉल फाइनैंस बैंक में अपने निवेश

को बेचना चाहती है। इसके लिए वह अपनी हिस्सेदारी 49 फीसदी से

घटाकर 25 फीसदी करने की

योजना बना रही है। सूत्रों ने बताया कि कंपनी मुख्य रूप से अपने कर्ज

देने के कारोबार टिलियन लोन्स के लिए पूंजी जुटाने के वास्ते कदम उठाने की सोच रही है।

मंबई, 20 मई



- पैसिव फंडों ने साल 2024 में 37,200 करोड़ रुपये का निवेश शाकर्षित किया
- पिछले छह महीने में औसत मासिक निवेश महज 3,263 करोड़
- कर्मचारी भविष्य निधि संगठन (ईपीएफओ) के ईटीएफ निवेश से भी इसमें उछाल आई है
- ■मार्च में अकेले ईटीएफ में शुद्ध रूप से 10,560 करोड़ रुपये का
- पैसिव फंड एयूएम हालांकि ऐक्टिव एयूएम का एक छोटा सा हिस्सा है और अभी भी इसे संस्थागत पेशकश के तौर पर देखा जाता है
- लेकिन खुदरा निवेशकों ने इंडेक्स आधारित निवेश की अवधारणा में दिलचस्पी दिखानी शुरू की है

फंडों की नई पेशकश और विगत के आकर्षक पदर्शन से इंडेक्स फंडों के निवेश में बढ़ोतरी प्रवशन से इंडक्स फड़ा के निवश में बहुतिरा हुई है। टाटा एएमसी के प्रमुख हिस्टट्यूणनल क्लाइंट, बेंकिंग, ऑल्टरनेट इन्वेस्टमॅट्स और प्रॉडक्ट स्ट्रैटिजी) आनंद वरदराजन ने कहा कि हाल के महीनों में कई नए फंड आए हैं। हम भागीदारी बाली श्रेणियां देख रहे हैं, चाहे वह मार्केट कैप हो , सेक्टर आधारित फंड हो। हाल के वर्षों में मजबूत प्रदर्शन और अच्छे अनुभव के कारण इनमें दिलचस्पी देखी गर्ड है।

पक साल व तीन साल के प्रदर्शन चार्ट पर एक साल व तीन साल के प्रदर्शन चार्ट पर पैसिव फंड कुछ महीनों से शीर्ष पर रहे हैं। सीपीएसई ईटीएफ ने एक साल की अवधि में सबसे ज्यादा 107 फीसदी रिटर्न दिया है।

भारतपे का यूनिटी एसएफबी में

तरफ से यूनिटी बैंक की हिस्सेदारी

बेचने की खबर परी तरह गलत है।

हम इसका जोरदार खंडन करते हैं और मीडिया से अनुरोध करते हैं कि

एक सूत्र ने कहा कि भारतपे अपने निवेश से कमाई करना चाहती है।

इससे मिलने वाली रकम बैंक को

नहीं मिलेगी। इसमें कहा गया है कि भारतपे को अपनी हिस्सेदारी नए

निवेशक को बेचने के लिए यनिटी

की मंजूरी की जरूरत होगी। यूनिटी एसएफवी ने इस पर टिप्पणी से मना

वह अफवाह पर ध्यान न दे।

हिस्सेदारी घटाने से इनकार

मोतीलाल ओसवाल एसऐंडपी बीएसई मातालाल आसवाल एसएडपा बाएक एनहेस्ड वैल्यू ईटीएफ और इंडेक्स फंड के अलावा बूटीआई निफ्टी 500 वैल्यू 50 इंडेक्स फंड भी 10 शीर्ष फंडों में हैं। इसके अतिरिक्त पैसिव फंड लोकप्रिय श्रेणियों मसलन मिडकैप व स्मॉलकैप में साल के ज्यादातर समय अग्रणी रहे हैं।

इक्विटी बाजारों के रफ्तार पकड़ने के साथ ही इक्विटी श्रेणी में न्यू फंड ऑफर (एनएफओ) में बढ़ोतरी हुई है। पैसिव में यह पेशकश ज्यादा रही है क्योंकि ज्यादातर बादे फंडों ने पहले ही ऐक्टिव इक्विटी व हाइब्रिड प्रॉडक्ट उतार रखे हैं।

एसोसिएशन ऑफ म्युचुअल फंड्स इन इंडिया (एम्फी) के आंकड़ों के अनुसार वित्त

हिस्सा खरीदने की इच्छा रखने वाली कंपनियों को नियामक से

पहले मंजरी लेनी होती है। पिछले

साल अप्रैल में भारतपे ने मुंबई की एनबीएफसी ट्रिलियन लोन्स की

बहुलांश हिस्सेदारी का अधिग्रहण किया था। यूनिटी एसएफबी ने नवंबर 2021 में अपना परिचालन

पंजाब ऐंड महाराष्ट्र कोऑपरेटिव बैंक की परिसंपत्तियों के अधिग्रहण के बाद शुरू किया था। जूनवरी में

आबीआई ने स्मॉल फाइनैंस बैंकों

करोड रुपये कर दी थी।

वर्ष 2024 की दूसरी छमाही में इक्विटी हाइब्रिड और पैसिव क्षेत्र में पेशकश बढ़कर 80 पर पहुंच गई, जो इससे पिछले छह महीने में 47 थी। कैलेंडर वर्ष 2024 में अप्रैल के आखिर तक म्युचुअल फंडों ने 33 पैसिव फंड पेश किए जबकि इससे पिछले चार महीनों में यह संख्या 15 थी।

पर सख्या 13 था। पैसिव फंड एयूएम हालांकि ऐक्टिव एयूएम का एक छोटा सा हिस्सा है और अभी भी इसे संस्थागत पेशकश के तौर पर देखा भा इस संस्थागत पश्चकश के तार पर दखा जाता है, लेकिन खुदरा निवेशकों ने इंडेक्स आधारित निवेश की अवधारणा में दिलचस्पी दिखानी शुरू की है। इसकी वजह है कम लागत और फंड मैनेजर का भी कोई जोखिम नहीं।

## विलय में नहीं बिगडेगा शेयर भाव

सेबी के नियम-कायदों के अंतर्गत तरजीही निर्गमों, खुली पेशकश एवं कई अन्य लेनदन का मल्य निर्धारण वॉल्यूम-वेटेड एवरेज प्राइस (वीडब्ल्यूएपी) पर आधारित होता है। वीडब्ल्यएपी का इस्तेमाल एक निश्चित अवधि में शेयर केऔसत मूल्य की गणना करने में होता है। यह गणना करते वक्त कारोबार की मात्रा

पर विचार किया जाता है। सेबी ने ऐसी गणनाओं के लिए अप्रभावित मल्य' का इस्तेमाल करने का सुझाव दिया है। कंपनी मामलों के वकील सुप्रीम वास्कर ने कहा, 'यह बदलाव अधिग्रहणकर्ता एवं बाजार के अनुरूप प्रतीत होता है।ऐसा इसलिए कहा जा सकता है

# मई में एफपीआई ने बीएफएसआई, आईटी शेयरों में की बिकवाली



सुंदर सेतुरामन मंबई 20 मई

इस महीने के पहले 15 दिनों के विदेशी पोर्टफोलियो दारान विदेशा पीटफालिया निवेशकों (एफपीआई) की कुल बिकवाली में बैंकिंग और सूचना प्रौद्योगिकी क्षेत्र के शेयरों की आधी से ज्यादा हिस्सेदारी रही है। प्राइम इन्फोबेस के अनुसार 1 से 15 मई के बीच एफपीआई ने वित्तीय क्षेत्र के शेयरों (मुख्य रूप से बैंक शेयरों) से करीब 10,000 करोड़ रुपये निकाले जबकि आईटी शेयरों से ानकाल जबाक आइटा श्रेया स उनकी निकासी 5,574 करोड़ रुपये रही। पखवाड़े के दौरान एफपीआई की कुल बिकवाली 25,278 करोड़ रुपये (3 अरब डॉलर) रही। निर्माण, तेल व गैस

जहां एफपीआई ने खासी बिकवाली की। विदेशी निवेशक निर्माण क्षेत्र के विदशा निवशक निमाण क्षेत्र क शुद्ध विकवाल रहे, वहाँ तेल व गैस और कंज्यूमेबल फ्यूल के शेयरों में 2,802 करोड़ रुपये और एफएमसीजी में 1,158 करोड़ रुपये के शेयरों की बिकवाली की। एफपीआई का बड़ा निवेश वित्तीय, तेल व गैस और आईटी शेयरों में ज्यादा रहा है। लिहाजा, एफपीआई की निकासी के दौरान इन शेयरों में सबसे ज्यादा बिकवाली हुई।

और एफएमसीजी अन्य क्षेत्र रहे

अल्फानीति फिनटेक के सह-संस्थापक यू आर भट्ट ने कहा कि भारत में बड़े सूचकांकों में वित्तीय सेवाओं व आईटी का सबसे ज्यादा

### निवेश निकासी

-15 मई को समाप्त पखवाड़े में शुद्ध निकासी 25,278 करोड रुपये रही

क्षेत्र	निवेश निकासी (करोड़ रु.)		निवेश (करोड़ रु.)
वित्तीय	9,687	उपभोक्ता सेवा	733
आईटी	5,574	पूंजीगत सामान	376
निर्माण	3,811	रियल्टी	233
तेल व गैस	2,808	अन्य	180
एफएमसीजी	1,158	स्वास्थ्यसेवा	172
स्रोतः प्राइमइन्फो	बेस डॉट कॉम। नोट:	ये आंकड़े 1 से 15 मई	के बीच के हैं।

भारांक रहा है और एफपीआई का भाराक रहा है आर एफपाआइ का निवेश भी इनमें काफी रहा है। आईटी विदेश पर आधारित कारोबार है और चूंकि अंतरराष्ट्रीय स्तर पर आम नरमी है। ऐसे में तकनीक क्षेत्र अभी के लिहाज सू निश्चित ही निवेश वाला क्षेत्र नहीं

रह गया ह। वित्तीय सेवा क्षेत्र के शेयरों की विकवाली पर भट्ट ने कहा कि बैंकिंग शेयरों ने पिछले कुछ वर्षों में खासी बढ़ोतरी दर्ज की है। साथ ही एफपीआई ने जिन बड़े बैंकिंग शेयरों की बिकवाली की है, वहां नेतृत्व और आउटलुक में बदलाव आया है। उनके अनसार एफपीआई देखो और इंतजार करो की रणनीति अपना रहे हैं। उन्होंने शायद अपना भारांक घटाया है और बाहरी य बेहतर खबरों का इंतजार कर रहे हैं। निर्माण क्षेत्र के शेयरों की

बिकवाली पर विश्लेषकों ने कहा कि इंजीनियरिंग, निर्माण और खरीद का बिलिंग चक्र चुनाव के दौर में सर्वोच्च स्तर पर पहुंच गया है एफएमसीजी में मुनाफावसूली पर विशेषज्ञों की राय है कि विदेशी निवेशक बजट के बाद नई पोजीशन ले सकते हैं क्योंकि ग्रामीण क्षेत्र में मांग सुधरने के संकेत हैं। भट्ट ने कहा कि उनका जहां भी बड़ा निवेश है या उसमें मुनाफा कमाया है, चुनाव के दौरान वे वहां बिकवाली करना चाहते हैं और हाथ में रकम रखना

उपभोक्ता सेवा, पूंजीगत सामान और रियल्टी में विदेशी निवेशकों का

निवेश सकारात्मक रहा। एफपीआई ानवश सकारात्मक रहा। एफपाआह उपभोक्ता सेवा के शेयोरें में 733 करोड़ रुपये के शुद्ध खरीदार रहे जबकि पूंजीगत सामान में 376 करोड़ रुपये के। एफपीआई ने 233 करोड़ रुपये के रि्यल्टी शेयर्और 172 करोड़ रुपये के हेल्थकेयर शेयर खरीदे। एफपीआई की यह बिक्वाली

फेडरल रिजर्व की ब्याज दरों में कमी को लेकर बनी अनिश्चितता के बीच अमेरिकी बॉन्ड प्रतिफल में बढ़ोतरी के कारण हुई। चुनाव के कारण हो रहे उतारचढ़ाव और भारत से चीन को जा रहे निवेश (जहां शेयर आधे मूल्यांकन पर उपलब्ध है) का भी बिकवाली में योगदान रहा है। राष्ट्रीय जनतांत्रिक गठबंधन को इस आम चुनाव में बहुमत मिलने को आशंका बढ़ रही है और नीति्गत निरंतरता पुर इसका प्रभाव पड़ने की संभावना है।

हालांकि महंगाई के अनुमान से नरम आंकड़ों से अमेरिकी बॉन्ड का प्रतिफल कम हुआ है, जिससे जोखिम वाली परिसंपत्तियों को कुछ राहत मिल सकती है।

प्राइम इन्फोबेस ने एक नोट में कहा कि 15 मई तक वित्तीय सेवाओं में सबसे ज्यादा 28.28 फीसदी (30 अप्रैल को 29.13 फीसदी था) आवंटन था। इसके बाद तेल व गैस और कंज्यूमेबल पयूल में 8.95 फीसदी (पहले 9.13 फीसदी) और आईटी में 8.53 फीसदी (पहले 8.5 फीसदी ) का आवंटन रहा।

### सेंटम फाइनैशियल सर्विसेज के कर दिया। हिस्सेदारी बिकी भारतीय पास यूनिटी एसएफबी की बाकी 51 फीसदी हिस्सेदारी है। हालांकि बैंक की मंजूरी निर्भर करेगी। दिल्ली की कंपनी ने हिस्सेदारी बेचने आरबीआई के नियमों के तहत किसी बैंक में 10 फीसदी से ज्यादा

मजबूत ऑर्डर बुक से सोना

बीएलडब्ल्यू की चांदी

राम प्रसाद साहू मुंबई, 20 मई

वाहन कलपुर्जा निर्माता सोना बीएलडब्ल्यू प्रिसिजन फोर्जिंग्स (सोना) ने इलेक्टिक वाहनों की मांग बढ़ने से वित्त वर्ष 2024 की चौथी तिमाही में मजबूत राजस्व वृद्धि दर्ज की है। कंपनी की बिकी एक साल पहले के मुकाबले 19 प्रतिशत बढ़ी जो बाजार के अनुमान से ज्यादा है। बैटरी इलेक्टिक व्हीकल संगमेंट में 34 प्रतिशत बिक्री वृद्धि और डिफरें शियल गियर सेगमेंट के बेहतर प्रदर्शन से ताकत मिली।

सोना ने उत्तर अमेरिका, भारत और यूरोपीय संघ के अपने तीन प्रमख बाजारों में लगातार भागीदार बढ़ाई है। जहां कंपनी ने सभी क्षेत्रों में मजबूत बिक्री दर्ज की वहीं वृद्धि को उत्तर अमेरिका ( 45 प्रतिशत ) से मदद मिली। उत्तर अमेरिका में उसके ईवी ऑर्डर में सुधार आया है भारतीय बाजार में वृद्धि में सभी सेगमेंट में तेजी आने से सुधार देखा गया। यूरोप में वृद्धि की रफ्तार हाइब्रिड वाहनों की बिक्री में तेजी की वजह से बढ़ी। कोटक इंस्टीट्यूशनल इक्विटीज

के विश्लेषकों ऋषि वोरा और प्रवीण पोरेड्डी का कहना है कि उन्हें मध्याविध में सोना का राजस्व मजबत बने रहने की उम्मीद है और इसे ऑर्डरों में इजाफे, विकसित बाजारों में ईवी की बढ़ती पैठ तथा नई उत्पाद पेशकशों से मदद मिलेगी। नइ उत्पाद पराकशा स मदद मिलागा मार्च में कंपनी ने उत्तर अमेरिका में एक ग्राहक को डिफरेंशियल असेंब्रली की आपूर्ति के लिए एक नया ईवी प्रोग्राम शुरू किया। उसने वित्त वर्ष 2024 में ऐसे 12 नए प्रोग्राम शामिल किए और 27 ईवी त्पादन दायरे में हैं। लगभग 11



पोग्राम पर तेजी से काम चल रहा है। मार्च 2024 तक सोना की कुल ऑर्डर बुक 22,600 करोड़ रुपये थी, जिसमें चौथी तिमाही में 1,200 करोड़ रुपये के नए ऑर्डर भी शामिल हैं। ईवी सेगमेंट में 79 प्रतिशत ऑर्डर 17,900 करोड़ रुपये के थे और गैर-ईवी का मूल्य 4,700 करोड़ रुपये था।

वित्त वर्ष 2024 में परिचालन ायत येष 2024 में परिचालन मुनाफा मार्जिन 28 प्रतिशत रहा, जो विश्लेषकों के अनुमान से कम है। खराब उत्पाद मिश्रण और ऊंची माल खराब उत्पाद मिश्रण और ऊचा माल ढुलाई लागत की वजह से तिमाही आधार पर मुनाफे में कमी आई। वित्त वर्ष 2024 के लिए प्रदर्शन बेहतर रहा और परिचालन मुनाफा वृद्धि सालाना आधार पर 30 प्रतिशत रही। उसे बेहतर उत्पाद मिश्रण, परिचालन दक्षता और कच्चे माल के अनुरूप परिदृश्य से मदद मिली।

इलारा सिक्यो. ने वित्त वर्ष 2024 में कंपनी के ईवी सेगमेंट में 33 प्रतिशत की राजस्व वृद्धि को ध्यान में रखते हुए सोना पर 'खरीदें' रेटिंग दी है। कैलेंडर वर्ष 2023 में वैश्विक बिक्री वृद्धि सालाना आधार पर 31 प्रतिशत रही। ब्रोकरेज फर्म का कहना है कि कंपनी के कुछ प्रमुख ईवी ग्राहकों की उत्पादन बिक्री वृद्धि वित्त वर्ष 2024 में 31 प्रतिशत से कम रहेगी।

'अप्रभावित मूल्य'के लिए अपनाए जाने वाले ढांचे पर इन परिपत्रों पर आने के बाद स्थिति स्पष्ट हो जाएगी।

के लिए न्यूनतम पूंजी की जरूरत 100 करोड़ रुपये से बढ़ाकर 200 कराइ रुपय कर दा था। एसएफबी को न्यूनतम पूंजी व जोखिम भारांकित परिसंपत्ति अनुपात (सीआर्एआर) 15

सूचना बाहर निकलने की स्थिति में अधिग्रहण करने वाली इकाई को बाजार में मूल्य में होने वाले उतार-चढ़ाव और बाद में खुली पेशकश का मूल्य तय करने के लिए सूचीबद्ध लक्षित कंपनी से स्पष्टीकरण आने से बाजार में कीमतों में होने वाले उतार-चढ़ाव पर ध्यान देने की जरूरत नहीं होगी।' किंग स्टब ऐंड कासिवा, एडवोकेट्स ऐंड अटॉर्नीज में पार्टनर

पृथ्वीराज सेंथिल नाथन कहते हैं, 'सेबी किसी कंपनी के मूल्यांकन की सटीक तस्वीर पर अधिक जोर दे रहा है। इससे कीमतों में उतार-चढ़ाव से निवेशक गुमराह होने से बच जाएंगे।पारदर्शिता बढने से झठी सूचनाओं के कारण होने वाले कयास आधारित कारोबार पर अंकुश लगाने में मदद मिलेगी। इसके साथ ही बाजार में स्थिरता एवं

## दो पर एक शेयर बोनस देगी ऑयल इंडिया

**सार्वजनिक** क्षेत्र की ऑयल इंडिया लिमिटेड ( ओआईएल ) का बीते वित्त वर्ष की चौथी तिमाही का शुद्ध लाभ 18 फीसदी बज़ है। कंपनी ने सीमवार को बताया कि कच्चे तेल की ऊंची कीमतों को बजह से उसका मुनाफा बढ़ा है। कंपनी ने कहा कि जनवरी-मार्च, 2024 में उसका एकीकृत शुद्ध लाभ 2,332.94 करोड़ रुपये रहा है। यह आंकड़ा इससे पिछले साल की इसी अवधि में 1,979,74 करोड़ रुपये रहा था। ओआईएल ने कहा कि उसके बोर्ड ने 1:2 के अनुपात में बोनस शेयर (प्रत्येक दो शेयर के लिए एक मुफ्त शेयर) जारी करने को मंजूरी दी है। बोर्ड ने 10 रुपये अंकित मृल्य के प्रत्येक शेयर पर 3.75 रुपये के अंतिम लाभांश (बोनस शेयर जारी करने से पहले) को भी मंजूरी दी।

# रक्षा इलेक्ट्रॉनिकी से कहीं अधिक 'हर एक काम देश के नाम



## भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड

(रक्षा मंत्रालय के अधीन भारत सरकार का उद्यम) (सी.आई.एन L32309KA1954GO1000787)

ईमेल: secretary@bel.co.in, वेबसाइट: www.bel-india.in, त्र्भाष: 080-25039300, फैक्स: 080-25039266

दिनांक 31.03.2024 को समाप्त तिमाही और वर्ष के स्टैंडअलोन एवं समेकित लेखा परीक्षित वित्तीय परिणामों का सार

। तारीख को समाप्त वर्ष	711 7	• `	समेकित		
। तारीख को समाप्त वर्ष	211 2	• •			
	इस त	ारीख को समाप्त	तिमाही	इस तारीख को समाप्त वर्ष	
03.2024 31.03.2023	31.03.2024	31.12.2023	31.03.2023	31.03.2024	31.03.2023
(लेखा परीक्षित)	(लेखा परीक्षित)	(लेखा अपरीक्षित)	(लेखा परीक्षित)	(लेखा पर्र	रीक्षित)
1,16,939 17,64,620	8,56,408	4,16,216	6,47,912	20,26,824	17,73,444
i,33,456 3,98,488	2,39,007	1,13,195	1,78,156	5,26,621	3,92,291
i,33,456 3,98,488	2,39,007	1,13,195	1,78,156	5,26,621	3,92,291
,02,000 3,00,667	1,79,667	86,026	1,38,201	3,98,524	2,98,624
,96,236 2,84,043	1,71,005	82,383	1,18,768	3,92,752	2,82,022
73,098 73,098	73,098	73,098	73,098	73,098	73,098
,35,141 12,85,101	-	-	-	15,59,549	13,13,065
5.50 4.11	2.46	1.17	1.90	5.45	4.09
,	96,236 2,84,043 73,098 73,098 35,141 12,85,101	96,236 2,84,043 1,71,005 73,098 73,098 73,098 35,141 12,85,101 –	96,236 2,84,043 1,71,005 82,383 73,098 73,098 73,098 73,098 35,141 12,85,101 – –	96,236 2,84,043 1,71,005 82,383 1,18,768 73,098 73,098 73,098 73,098 73,098 35,141 12,85,101 – –	96,236 2,84,043 1,71,005 82,383 1,18,768 3,92,752 73,098 73,098 73,098 73,098 73,098 73,098 35,141 12,85,101 15,59,649

- 1. उपर्युक्त विवरण सेबी (सूचीकरण की बाध्यताएँ एवं प्रकटण की अपेक्षाएँ) विनियम, 2015 के विनियम 33 के तहत स्टॉक एक्सचेंजों में दाखिल तिमाही / वार्षिक वित्तीय परिणामों के विस्तृत प्रारूप का सार है। तिमाही / वार्षिक वित्तीय परिणामों का संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंज की वेवसाइटों (www.bseindia.com और www.nseindia.com) और कंपनी की वेवसाइट (www.bel-india.in) पर उपलब्ध है।
- उक्त वित्तीय परिणामों के उपर्युक्त विवरणों की समीक्षा लेखा परीक्षा समिति द्वारा की गई और 20 मई, 2024 को आयोजित निदेशक मंडल की बैठक में इसे अनुमोदित किया गया।

निदेशक मंडल के लिए तथा उसकी ओर से

स्थान- टार्जिलिंग दिनांक: 20 मई, 2024

भान् प्रकाश श्रीवास्तव अध्यक्ष व प्रबंध निदेशक (अतिरिक्त प्रभार)